

“राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक
अपघातविमा योजना” निमशासकीय
आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना
लागू करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अवियो १६१७/(५५/१७)/टिएनटी-५
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: ०३ मार्च, २०१८

- वाचा-**
१. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन,
दि. ४ फेब्रुवारी, २०१६
 २. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१७/प्र.क्र.१९/विमा प्रशासन,
दि. १८ फेब्रुवारी, २०१७
 ३. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन,
दि. ११ ऑगस्ट, २०१७.

परिपत्रक:-

“राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” संदर्भाधिन क्र १ च्या शासन निर्णय दि.०४ फेब्रुवारी, २०१६ अन्वये, दि.०१ एप्रिल, २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे. सदर अपघात विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना शासकीय कर्मचा-यांकरिता लाभदायी असल्याचे दिसून आल्याने संदर्भ क्र २ मधील शासन निर्णयान्वये यापुढे सुरु ठेवण्यात आलेली आहे. सदर अपघात विमा योजनेतर्गत राज्यातील अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असल्यामुळे त्याच धर्तीवर संदर्भाधिन क्र ३ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच “समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” राज्यातील शासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था मधील कार्यरत असलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (कंत्राटी कर्मचारी वगळून) या वर्षी दि.१ ऑगस्ट, २०१७ पासून लागू करण्यात आलेली आहे व दि.१ एप्रिल, २०१८ पासून अंमलात आणली जाईल असा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.११.०८.२०१७ मधील तरतुदीनुसार “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” शालेय शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू राहिल.

३. सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र २७/विमा प्रशासन दि. २२.११.२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. या अन्वये शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयाच्या प्रशासकीय विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणण्यात येते की, त्यांनी दि. ११ ऑगस्ट, २०१७ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

५ सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक २०१८०३०३१७३९२५४२२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(चारुशीला चौधरी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग) मंत्रालय, मुंबई
३. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मुंबई (दोन प्रती)
४. मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव/सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
५. मा मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
७. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
९. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. वित्त विभाग (कार्यासन विमा प्रशासन) मंत्रालय, मुंबई
११. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
१४. संचालक, महाराष्ट्र राज्य, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
१५. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
१६. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद
१७. सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
१८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१९. सह संचालक, अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
२०. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
२१. जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
२२. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये (सर्व)
२३. महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
२४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२५. निवड नस्ती (कार्यासन टीएनटी-५).